GAURAV MERCANTILES LIMITED

3rd Floor, Tower 2B, One Indiabulls Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra 400 013 Tel: 020 45404000

Website: www.gmlmumbai.com, email: cs@gmlmumbai.com, CIN:L74110MH1985PLC176592

September 4, 2019

BSE Limited
Corporate Services Department

Phiroze Jeejeeboy Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Symbol: GMLM

Scrip Code: 539515

Subject:

Newspaper advertisement of Notice of 34th Annual General Meeting

Reference:

Intimation under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing

Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement of notice of 34th Annual General Meeting, published in "Financial Express" (English Newspaper) and "Lakshadeep" (Marathi Newspaper) on September 4, 2019.

We request you to take the above information on record.

Thanking You

Yours Faithfully

For Gaurav Mercantiles Limited

Anukrati Agarwal

Company Secretary

गौरव मर्कटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इस मजला, टॉक्स स्थी, वन इंडियाबुल्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोआ परळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, द्रा.:०२०-४५४०४०००, क्रांपरिट बार्वात्स्य: xos प्रमात किरम, १७ राइँद्र प्लेस, दिल्ली-११,००६८. ट्रः:३२०-४५४७४०००, सीआचएनः एलक्ष्यपृष्ट्०एमएच१५८५पीएलसी१३६५१२, ई-मेल: cs@gmlmumbal.com, वेश्माईट:www.gmlmumbal.com

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बाह्रारे मुखना देण्यात येते की, गौरव मर्कटाईल्स लिमिटेडच्या समामदांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण समा ("राजीएम") शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी दु.२:०० वाजता पेनीन्सुला ग्रॅण्ड हॉटेल, साकी नाका मेट्टो स्टेशन, अधेरी-पाटकोप्स रोड, अधेरी पूर्व, मुंबई-४०००७२ येथे संपन्न होईल.

वित्तीय वर्ष २०१८-१९ करीता कंपनीचे वर्षिक अहवाल, उपस्थिती पावती, प्रॉक्सी फार्मसोबत ३४व्या एवीएमक्टबे पत्र पाइच्यात वेगारे काम काज उल्लेखित १७ जुलै, २०१९ दिनांकीत सूचना, ज्या समासदाचे ई-येल अवदी कंपनी/विपोटीदरी पार्टीसीपटसकडे अधिलेखीत आहेत त्या सर्व समासदाना इलेक्ट्रॉनीक माध्यपातून पाठिकचात आले आहेर आणि त्यांची भौतिक प्रत अन्य सर्व सभासदाना त्यांच्या नींदणीकृत पत्यावर अनुसय एच्द्रतीने पादविण्यात आली.

न्या समप्रदाला इलेक्ट्रॉनिक गाध्यमातून सूचना पाठकिण्यात आली आहे परंतू तो सूचना, वार्षिक अहवाल, उपस्थिती पावनी आणि प्रक्रिस कॉर्मची प्रत भौतिक प्रारूपायध्ये प्रध्न करण्यास इच्छुक असेल तर त्याने कंपनीच्या cs@gmimumbai.com वर विनती अर्थ पाठवावा किंवा कंपनीचे निर्वधक आणि भाग हस्तांतरण एवन्ट यांना खालील नमूद पत्थावर लेखी कळवावे.

品品

147

एजीएमाध्ये उपस्थित राहण्याम आणि मतदान करण्यास अधिकारपात्र समासद, त्याच्या/तीच्या ऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रांतसी नियुक्त करण्यास पात्र असतील आणि सदर प्रोंक्सी कंदनीचे समासद असण्याची आवश्यकता नाही. प्रॉक्सीची नियुक्ती प्रभावी होण्यासाठीचे पूर्ण मालेले आणि स्वकारी केलेले दस्तायेज एजीएम सुरू होण्याच्या पूर्वी किमान ४८ ताम अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये सादर कराबेत.

कंपनी (ध्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या निवम २० आणि सेवी (लिपेन्ट्रंग ऑब्लीगेशन अंग्ड डिस्कलोडर रिक्सपरगेंट) विनिदम, २०१५ च्या अनुरोधाने, हुमची कंपनी, समासदाना वार्षिक सर्वसाधारण संभेगस्ये इलेक्ट्रानिक साधनाद्वारे (निमोट ई-व्होटींग) मतदानाचा उनक बजावण्याकरिता सुविधा पुरविक आहे. कंगनीने सेंट्रल डिपॉबीटरी सर्व्हिसेस (इंडिक) लिमिटेड (सोडीएलएल) गांची ई-मतदान सुविधा पुरवठादार म्हणून नियुक्ती केली आहे. सभासद नींदणी दिनांक अर्थात १९ मप्टेंबर, २०१९ (कट ऑफ तारीखा) रोजी भीतिक किया डिमेंटाईक्ड प्रारूपामध्ये भाग धारणा करीत असल्यास तो त्याचे मतदान इलेक्ट्रॉनिक पच्टतीने करू शकेल.

कपनीने त्री. संज्ञा प्रोवहर, सबद प्रोवहर्स अंग्ड असोलिएटसचे भागीदार, कंपनी सचिव म्हणून व्यवसायीक (सभासदस्य क्र.:३८५०) बाबी मतदान (एजीएमच्या दिकाणी) आणि ई-व्होटींग प्रक्रिया निष्पक्ष आणि पार्ट्यांक पर्ध्वाने छाननी करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

- अ) विवाद ई-व्हरेटींन सुरू होण्याची तारीख व वेळ: सोमबार, २३ सप्टेंबर, २०१९ (स.९:००वा.)
- व) रिवोट ई-व्होटींग समाप्त होण्याची तारीखा व वेळ: पुरुवात, २६ सप्टेंबर, २०६९ (साम.५:००वा.)
- क) २६ सप्टेंबर, २०१९ रोजी साथं.५:०० चा. नंतर रिपोट ई-व्होटींग अनुहेब राहणार नाही.
- तारीका १९ सप्टेंबर, २०१९ आहे.
- हैं) ज्या व्यक्तीने भाग संपादीत केले आहेत आणि सूचनेच्या पाठवणीनतर सभासद झाली आहे ती helpdask.evoling@cdslindia.com येथे विनती अर्ज पाठकुन लॉगइन आवडी आणि पासवडे
- फ) मतपेटी किंवा मतपाधिद्वारे मतदान करण्याची सुविधा संघेमध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या सभासदांनी विभार ई-व्होटींगदारे त्यांचे यतदान केलेले नाही असे सभेला उपस्थित ग्रहणारे सभासद संप्रेमध्ये यतदान करू शकतील.
- ग) ई-व्होटीगद्वारे आपला मतदानाचा हकक बजावणारे समासदही समेला उपस्थित राहु शकतील परंतु त्यांना सभेमध्ये मतदान करता येणार नाही.
- ह) ज्या व्यवतीचे नाव कट-आंफ दिगांक अर्थात १९ सप्टेंबर, २०१९ रोजी डिपॉजीटरीजद्वारे परिश्वीत. कंपनीच्या सपासद नींदवहीमध्ये किंवा लामधारक मालकाच्या नींदवहीमध्ये ऑफलेखीत असे, ते रिमीट ई-व्होटींग सुविधा तसेच सर्वसाधाण सधेमध्ये मतदानाशी सुविधा प्राप्त होण्यास पात्र असतील.
- य) एडीएम सूचना, उपस्थिती पावती, प्रांक्सी फॉर्म वार्षिक अहवाल २०१८-१९ ची प्रत कंपनीच्या संकेरश्रक www.gmlmumbai.com, सीडीएसएलचे संकेतरश्रक www.evotingindia.com आणि रहाँक एक्सचे जन्दा संकरवाठ www.bseindia.com वरसुप्दा उपलब्ध आहे.
- ज) ई-व्होरीन संबंधीर कोणतीरी शंका असल्यास www.evolingindia.com वर हेल्प संकाल अंतर्गत उपलब्ध असलेले एकएक्यूज आणि ई-व्होटींग में-व्अल पहा किया helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेश करा किया मीडीएसएस यांना १८३०२००५५३३ वर रंपमें करा किया थी. सुभाव पिग्रेजा, में. स्कायलाईन परयनान्तीयल मर्थिनीस प्रथमोट निविदेह, य दलानी प्रतक्षा, अधेरी-कुलो रोड, संबेट पूल, अधेरी पूर्व, मुंबर्च-४०००७२ भवत यांचा संपर्क

ил, быс subhashdhingreja@akylinarta.com, дожё ж. өхл эхч бэлээ. жин कपनीच्या कंपनी सचिवानाही CS@ghlimumbal.com या पत्यावर संपर्क कर शकतील, दुर्खननी कः ०२० ४५४०४००० वेथे संपर्क करा.

बादुते सुचन देखात देते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम ६० महवाचित कंपनी कागदा, २०१३ ("काबदा") च्या सेक्शन ११ आणि सेवी (लिस्टिंग ऑक्लीगेशन्स अंध्य डिस्क्लोजर्स रिकायरमेंट) रेग्लेशन, २०१५ थ्या वर काष्ट्री असल्यास तर त्वा अन्य रस्तूरींच्या अनुरोधाने, समासदांबी नॉटबरी २१ सप्टेंबर, २०१९ ते २७ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समायिष्ट) पर्वत कंपनीच्या ३:रच्या वार्षिक सर्वसाधारण संघेच्या कारणासाठी बंद राहिल.

भौतिक प्रश्रमामध्ये भाग पारक असलेल्या सभासदाना भाग प्रेषण आणि स्थानांतरण, पत्ता, हमेल पत्ता इत्यादीमधील बदलाची विनंती कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एवन्टकडे पाठविण्यांची विनंती करण्यात येत आहे.

स्थळ : दिल्ली

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०१९

मंडळाच्या आदेशान्वचे गौरव मर्कटाईल्स लिमिटेडकरिता अमुक्रती अपरवास कंपनी सचिव

informed that my client Mr. Thakorfal G. Foldar of 8-201, Kremalin CH5 Ltd., Jairaj Nagar, Link Road, Borivali (W), Mumbai - 400092, a member of the Kremalin CH5 Ltd., and holding Flat No. 8-201 in the building of the society, died on 28.01.2015 making my client Mr. Chandresh T. Fojdar a nominee. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in such manner as is provided under the bye-laws of the society.

M.R. SHETTY Advocate High Court Flat No. 41, A/6-7, J.B Nagar, Shanti Ashram, Borivali (W), Mumbai - 400103. Mob. 9594248377 Phn No. 022- 28930762

Date: 04/09/19 Place: Mumbai

MOLITICE is hereby (& MRS. NIRMALABEN R. SHAH had purchased a flat being flat No. 563 'A' Wing, Bidg No. 83, Pooja Dham C.H.S. Ltd., S. P. Road, Vaishall Nagar, Dahlsar (East), Mumbal- 400 068, (Hereinafter referred to "the said flat") from the owners 5mt. Chandrasen R. Samel vide Agreement for Sale date 15.11.1995. The said Agreement for Sale date 15.11.1995 was duly stamp with collector of Stamps, Borivali Vide Case No. COB/AY/3072/2019 The said Smt. Chandrasen R. Samel had purchased the said flat from promoter M/s. Vaibhav Development Corporation vide Agreement for sale dated 01.08.1989. Out of the aforesaid chain of documents pertaining to the said flat, aforesaid Agreement for Sale dated 01.08.1989, is lost by my client during transit and my client is now intending to sell the said flat to prospective purchases

That public at large are hereby informed that if, anybody have found or have any claim in respect of the aforesaid lost Agreement for Sale dated 01.08.1989, or any part thereof, to immediate approach below mentioned address within 15 days from the date of publication Dated this 4" day of September, 2019

Juglesh S. Panday, Advocate, High Court Building, Maratha Colony Road, Dahisar (East), Mumbai- 400 068.

107, Orchid Plaza, Movie Gem Theatre Mob:- 9768419340 / 7977988214

वीर हेल्थ केअर लिमिटेड

सीआवर्गः एल६५९१०एमण्च२९९२पीर्लसी०६७६३२ नोंदणीकृत कार्यालय: ६२९ए, गराधर हाऊस, रता मजता, कोळबादेवी पोस्ट अपिस, वे.एस.एस. मार्ग, मुंबर्च-x0000२. **पुरस्वती छ**.११-२२-२२०७२६४१ केंबस:११-२२-२२०७२६४४, ई-बेल: info@veerhealthcare.net केक्साईट: www.veerhealthcare.net

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करने व ई-वोटिंगची सूचना १) वार्षिक सर्वसाधारण समा

वेथे सुवना ट्रेज्यात वेत आहे की, कंपनीच्या सदस्याची २७वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रीजों स.११.३०चा., ६, न्यु नंदू इंडस्टीयल झरेंट, नहाच्वाची फेनहर रोड, अंग्रेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ वेबे एजीएम सुचनेत नमुद विचयाचा विमर्व करण्याकीरता होगार

कंपनीने वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना व ३१ नार्च, २०११ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकारता लेखापरिक्षत बितीय अहवाल आणि लेखापरिक्षकांचा व मंचालकांचा अहवाल ज्या सदस्यांची नाव दि. ०९ ऑगस्ट, २०१९ रोजी डिमॅट स्वरुपात भागधारणाकरिता एनएसडीएल/सीडीएसएलकडून डाऊनलोडप्रमाणे आणि वास्तविक पद्धतीने पारणा असणाऱ्या सदस्य नींद पुस्तकात स्पृद आहेत त्यांन कंपनी/विक्रंपक व भागहस्तातरण प्रतिनिधी/डिपाडिटरी सहकागीदारकडे नींद् ई-मेसने किया खेजनी/ आरटीएकडे नोंद् पत्याबा टपालाने ३ सप्टेंबर, २०१९ रोजी पाइविस्ते आहे. वार्षिक अहवाल आणि इतर पत्रव्यवहार कंपनीच्या www.veerhealthcare.net वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि एतीएमच्या तारक्षेपबैत स.११.०० ते दू.१.०० दश्यान सर्व कानकादाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात निरीक्षणांसाठी उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनिसन, २०१४ चे निवम १७ नुसार येथे सूचना देण्यात वेत आहे की, २७व्या एजीएमनिमिन मंगळवा, २४ सप्टेंबर, २०१९ ते सीमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस संपाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नींद पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद टेकण्यात येतील.

३) ई-बोटिंग:

कंपनी कायदा, २०९३ चे अनुष्केद ९०८ सहनाचन कंपन्या (भावस्थापन व प्रशासन) निसम, २०१४ च्या निवस २० च्या अनुपालनांतर्गत सभासदांना एजीएमच्या सूचनेत विवित सर्व ठरावांका आपली मते नंशनल क्रिक्युरिटीज डिपाफिटरी लिमिटेड (एनएसडीएल) दुने पुरविष्णात अल्सेल्या एजीएमध्य द्विकाणाळ्योतिका अन्य ठिकाणाहुन इसेक्ट्रानिक मतदान प्रणालीनाकाण करून (फोक्स ई-मतदान) देव्याची तरतुद् करप्यात आलेली आहे व अशा मतदानाच्या माध्यमातून विषयांवर विधारविनिमय करता

रिमोट ब्रै-वोटिंग कालावची मुक्तबार, २७ सप्टेंबर, २०११ रोजी म.१.००वा. (भाप्रये) प्रारंप होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी संग्रं ५.००वा. (भाप्रये) समापा होईल. वा कालावचीदान्यात्र सोमवार, २२ सप्टेंबर, २०१९ रोजी डिसेंट किया वास्तरिक स्वरंपात भागमारणा असणाऱ्या सदस्याना मत देता बेईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोर ई-वोटिंग बंद करण्यात वेईल व मान्य असणार नाही.

क्रेन्स्तीही व्यक्ती, ज्याने एजीएम सूचना पाठविष्याकरिता प्राप्त दिशंक नंतर क्रस्तीचे माग संपारित केले असतील आणि कंपनीचे सभामर झाले असतील आणि कट-आफ तारीका अर्चात सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी भागभावक असतील, वर एकएसडीएलकाडे evoting@nsdl.co.in र-मेलब विश्वती पाउच्य कुल आवडी व पानवडे प्राप्त करू शकात. वर सदस्य सापुर्वीच ई-जीटिंगकील एनएमडीएलसह मोट् असल्याम त्यांनी रिमोट ई-बोटिंगने यत टेप्यासाठी त्यांचा विद्यमान युका आयडी व

एकीपमाने उपस्थित सदस्यांकरिया बेलेट पेपा/अन्य इता प्रकारे मनदान उपसब्ध असेल. समासद स्मिट ई-कोटीयका अधिकार बाह्यकमानित्यों एजीपमध्ये थाग ग्रेस शकेल परंतू एजीएमध्ये पुरक्ष

जे सदस्य एजीराम्युवी रिमीट ई-बोटियने मत देशव नातीत त्यांना एजीरमंगध्ये इपस्थित राहेन एजीरामध्या ठिकाणी मत देण्याचा अधिकार असेल

ई-बोटिगर्सबंधी बाही प्रस्न किंवा तकारी असन्याम सदस्यांनी डाउनलोड संकानअंतरीत https:/ evoting.nsdl.com मध्ये उपलब्ध क्रिकेन्टर्ल आस्वह केप्रचल (एफएक्यू) जाणि ई-चेटिंग मेंनुअल पाइये अथार संपर्क **श्रीमती पहुती तायके**, सहायक व्यवस्थारक, स्रामाडीयल, १मा मकला, ए विंग, ट्रेड बर्स्ड, कमला मिल्स कंपाकंड, लीजर परळ, मुंबई-२०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर क्षेत्र किंवा इंट.०२२-२४९१७३८ किंवा प्रमण्डीएस टील क्री क.१८००-२२२-९९० वर संपर्क करावा.

कंपनीच्या एजीएमनंतर ई-वॉटिंगचा निकाल घोषित केला जाईल. घोषित झालेला निकास तपासनिसांच अञ्चलमाह कंपनीच्या www.veerhealtheare.net आणि यनगमदीयलच्या https:// evoting nsdl.com वेबमाईटका प्रसिद्ध सकत पटाँक एवरोजसकटे कटाविले आहेल

एजीएम मध्ये उपस्थित राहन यत देण्याचा सहस्याम अधिकार आहे तसेच त्याच्यावतीने सभेत उपस्थित राहन मत देण्याकरिता प्रांक्सी निवृत्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रांक्सी हा कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रांक्सी प्रथम प्रभावी होण्याकरिता संघा प्रतंचाणुर्यी ४८ तास अगोदर पर्यंत पूर्णपणे चरलेले व स्वाक्षरी केलेले प्रॉक्सी प्रपत्र कंपनीच्या नॉदणीकृत

be he Highs in the The or theFit at the WWW. Notice Regul 2015,

NOTK

days i As per (Manu Obliga provid forth it form a TheC

closes

CDS Arisb the va of the 1. Dr

2 Di 3 D

21 5 In be

Di & A Ni. 割

8. 25

0 0

10.N





(U.P.)

Saturday. e, Vasan

20 of the Compare sce other sess may 19 is also

as on the ectronic AGM Is Ba.com liable at evances

> th days ared or

Board Umited Sd/-Prector

AND

29th t in the

pode to cers at

Rule ad from mbers

E≥MI

THE TRAVANCORE-COCHIN CHEMICALS LIMITED

(A GOVERNMENT COMPANY), Post Bag No. 4004, Udyogamandal P.O. Kochi- 683501, Kerala, Phone: 0484 -2546515, 2545016, 2546289 e-mail: purchase@tcckerala.com, Visit Web Site : www.tcckerala.com

E-TENDER

Invited E-tender of the following through http://etenders.kerala.gov.in All relevant details, the tender document and corrigendum if any can be downloaded from the above site.

51 No.	Tender ID	Description
1.	2019_TCCL_295663_1	SITC of cross flow type 1000 m ³ /hr capacity cooling tower
2.	2019_TCCL_295602_1	Fabrication, Rubber lining & supply of Brine filter
Date: 03.09;2019		5d/- Assistant General Manager (Materials)

KPL International Limited

(CIN: U23209DL1974PLC029068) Registered Office: 212A, 216 & 222, 2° Floor, 'Indreprakash', 21, Barakhamba Road, New Delhi-110001 Phone No : +91 11 43579200, Fax : +91 11 23717203 Website: www.kplintl.com, Email - info@kplintl.com

NOTICE

Notice is hereby given that KPL International Limited ("the Company") would be transferring all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for consecutive seven years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF), pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("EPF Rules"). The said shares correspond to the shareholders who have not claimed dividend for the F.Y. 2011-12 and for any subsequent years consecutively for seven years or more.

Notice is further given that the Company has already sent specific communication to the latest available addresses of the shareholders whose dividends are lying unclaimed for the last seven (7) consecutive years or more, inter alia, providing the details of shares being transferred to IEPF.

Further in terms of Rule 6(3) of the ("IEPF Rules"), the statement containing the full details of name, address, follo number and number of equity shares due for transfer is made available on our website for information and necessary action by the shareholders. The web-link to the same is http://www.kplintl.com/images/IEPF2019.pdf

For further information or to claim the unpaid/unclaimed dividend, concerned shareholders may contact the Registrar & Share Transfer Agent: RCMC Share Registry Private Limited, B-25/1, 1º Floor, Okhla Industrial Area, Phase- II, New Delhi-110020, Tel No. +91 11 26387320, Fax: +91 120 2444346, E-mail: shares@rcmcdelhi.com or Ms. Payat Guglari., Company Secretary at the Registered Office of the Company

The concerned shareholders are requested to claim their unclaimed/unpeid dividend amount (s), falling which the shares in respect of which the dividends are lying unpaid Jundaimed for the last seven (7) consecutive years or more will be transferred to the IEPF Suspense on completion of 3 months from the date of the advertisement as per the applicable provisions of IEPF Rules. It may also be noted that all subsequent corporate benefits that may accrue in relation to the above shares will also be credited to the said IEPS Suspense Account.

In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF, a separate application has to be made to IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the IEPF Rules and the same is available at IEPF website, www.lepf.gov.in.

For KPL International Limited Sd/-Surinder Kumer Kak Managing Director

DIN: 00044521

Place: New Delhi Date: 04.09.2019

> SAMTEX FASHIONS LIMITED CIN: L17112UP1993PLC622479

legid. Office: Plot No. 163, Udyog Vilhar, Greater Nolda, 201308, Distr. Gautam Buddha Nagar, U.P. Webzite: www.semioxfashions.com, EMARL: semtex.compliance@gmail.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the members of Raightent Party Lawn, Khasara No. 228. opp. Pathway School, Village Hazipur, Sector-104, Nokla, Gautam Buddha Nagar UP 201304 at 10:00 A.M. to transact the business set out in the Notice along with the Annual Report of the Company for the Financial Year 2018-19, which has already been sent to the shareholders individually through e-mail and post as soplicable

Notice is further given that pursuant to the provision of Section 91 of the Companies Act 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Regulation 42 & 47 of SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 18* September, 2019 to Tuesday, 24* September, 2019 (both days inclusive).

GAURAV MERCANTILES LIM

Regd. Office: 3rd Floor, Tower 2R. Una indiatrute Centre, Sanapat Bapat Marry, Lower Parel (West), Morrosa, Matakashina 400 013. (198. - 020 45404500 Corporate Diffice: 403 Prabrut Kiran, 17 Rajendra Pluce, Dethi - 110 000

CON: L74110MH1985PLG178592) Email: cs/Symbourdai.com | Website: www.gotenordai.com

NOTICE OF 34" ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM*) of the members of the Gauray Mercantiles Limited will be held on Friday, September 27, 2019 at 2:00 PM at Peninsula Grand Hotel, Saki Naka Metro Station, Andheri-Ghatkopar Road, Andheri East, Mumbai - 400072.

The Noticedated July 17, 2019 setting out the business to be transactedal the 34" AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2018-19, Attendance slip, Proxy Form and have been sent through electronic mode to all members whose e-mail ids are registered with the Company/ Depository participant(s) and physical copies of the same has been sent to all other members at their registered address in permitted mode.

in case the members to whom the notice has been sent electronically but wish to receive physical copy of the Notice, Annual Report, Attendance Slip and Proxy Form may send a request to the Company at cs@gmirnumbal.com or write to the Company's Registrar and Share Transfer Agent at the address mentioned below.

A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote in his/her/its place and a proxy need not to be a member of the Company. Proxies, in order to be effective, must be received at the Company's Registered office not later than 48 hours before the AGM.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, your Company is pleased to provide to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the above said Annual General Meeting by electronic means (remote e-voting). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide e-voting facilities, Members holding shares either in physical or in dematerialized form as on record date Le. September 19, 2019 (cut off date) may cast their vote electronically

The Company has appointed Mr. Sanjay Grover, Partner of Sanjay Grover & Associates, Practicing Company Secretary (Membership No.: 3850) as Scrutinizer to acrutinize the voting (at AGM venue) and e-voting process in a fair and transparent manner.

All the members are informed that a) Date and time of commencementor remote e-voting : Monday, September 23. 2019 (9:00 A.M)

Date and time of close of remote e-voting Thursday, September 26, 2019 (5:00 PM) Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 PM, on September 26, 2019,

d) The cut-off date for determining the eligibility to vote by electronics means or at the AGM is September 19, 2019.

e) The persons who have acquired shares and become members of the company after the dispatch of notice may obtain the login ID and password by sending request at helpdesk evoting@cdslindia.com.

The facility for voting through ballot or polling paper shall be made available at the meeting and members attending the meeting who have not casted their voteby remote e-voting shall be able to exercise their vote at the meeting.

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

h) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e.September 19, 2019 shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting in the general meeting.

A copy of notice of AGM, Attendance slip, Prexy Form and Annual Report 2018-19 are also available on the website of the Company i.e. www.gmimumbal. com, CDSL's website i.e. www.evotingindia.com and website of Stock exchange i.e. www.bseindia.com

In case of any queries regarding e-voting you may refer the FAQs and e-voting manual available at www.evotingindla.com under 'HELP' section or write an e-mail to helpdesk.evoting@cdsindla.com or call CDSL at 18002005533 or contact Mr. Subhash Dhingreja, M/s Skyline Financial Services Private Limited A/505 Dattani Phaza, Andheri-Kurla Road, Sateed Pool, Andheri East, Mumbal-400 072 India, Email: subhashdhingreja@skylinerta.com, Telephone No. 022 28511022. Members may also write to the Company Secretary of the Company

at the address: cs@gmlmumbal.comor contact at Telephone No 020 45404600.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions. If any of the Act and SEBI (Listing Obligations and disclosures Requirement) Regulations, 2015, the Register of members shall remain closed from September 21, 2019 to September 27, 2019(both days inclusive) for the purpose of 34th AGM of the Company.

The members holding shares in physical form are requested to send the requests for share transmission or transposition, change in address, email id etc. to the Company's Registrar and Share Transfer Agent.

By order of the Board For Gauray Mercantiles Limited Anukrati Agarwai Company Secretary



Place: Delhi

Date: September, 03rd, 2019

MULTIBASE INDIA LIMITED